

August 24, 2019

BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

National Stock Exchange of India
Limited,
Exchange Plaza,
Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex
Bandra (E),
Mumbai - 400 051

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement of Notice of 23rd Annual General Meeting ('AGM') of GMR Infrastructure Limited to be held on September 16, 2019

Ref: Disclosure under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR")

In continuation to our letter dated August 20, 2019 with regard to the Notice of 23rd AGM, please find enclosed herewith copies of advertisement published in the newspapers confirming dispatch of notice and annual report for the financial year 2018-19.

This is for your information and records.

Thanking You,

For GMR Infrastructure Limited


T. Venkat Ramana
Company Secretary &
Compliance Officer



Encl: as stated above

which is facing the ahead and hence

DELHI

Use live quotes, scan code or click the link [http://ly2fpossk](#)

BusinessLine
SATURDAY • AUGUST 24 • 2019

domestic onomic woes

Taking permitted stocks into index is a good move



**TELANGANA STATE POWER
GENERATION CORPORATION LIMITED**
V/DYUT SOUDHA, HYDERABAD - 500 082

T.No.e-14/CGM(S&ERP)/TSGENCO/2019-20

Supply, Installation, Testing and Commissioning of Data Center for TSGENCO at TSGENCO Building, Erragadda, Hyderabad. Value of the works: ₹.5.24 Crores. Scheduled Open & Closing Date: 21.08.2019 at 08:40 Hrs & 11.09.2019 at 14:00 Hrs.

T.No.e-05/CEG/SEG-II/E1A3/ KTPS-B Station/Insurance/2019-20

Providing insurance coverage to the assets of Equipment/Assets in 1x120 MW Unit-5 of Kolthagudem Thermal Power Station-B and Dry Fly Ash Handling System Packages-A & B for the period from 04.10.2019 to 31.12.2019. Scheduled Open & Closing Date: 30.08.2019 at 11:00 Hrs & 04.09.2019 at 12:00 Hrs.

For further Details: " www.tsgenco.co.in & <https://tender.telangana.gov.in>"



**के आई ओ सी एल लिमिटेड
KIOCL LIMITED**

(A Government of India Enterprise)
II Block, Koramangala, Bengaluru - 560 034,
CIN-L13100KA1976GOI002974,
Website: www.kiocltd.in

No. KIOCL/MTLS/IOF (Off-Shore)/19-20/09 DATE: 24.08.2019

**NOTICE INVITING TENDER
WITH SHORT DUE DATE FOR SUPPLY OF
IRON ORE FINES FROM OFF - SHORE SOURCES.**

KIOCL Limited invites sealed quotations from reputed overseas Mining Companies / Iron Ore Producers / Mine Owners / Manufacturers / Iron Ore Suppliers / Traders/ Stockists, for supply of Iron Ore Fines, for use in its Pellet Plant located in Panambur, Mangalore, India.

For more details, please visit our above website and Central Public Procurement Portal <http://eprocure.gov.in>. Corrigendum, if any, would be published in our website only.

Last date for submission of Tender is 2 PM (IST) on 04/09/2019.

Phone: 96321 88336 Fax: 080 - 25532153 E-mail: bpurchase@kiocltd.com
Jt. General Manager I/c (Materials)

DELHI JAL BOARD: GOVT. OF N.C.T. OF DELHI
OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (NW)II
BLOCK: SECTOR-15: ROHINI:DELHI-110089
H:27851040 (E-MAIL eenw2.djb@gmail.com)

PRESS NIT No.23 (2019-20)

Press Notice Tender

Amount put to Tender	Earnest Money / Tender Fee	Date of release of tender procurement solution/I.D. No.	Last date/time of receipt of bid through e-procurement solution
Item Rate	Rs. 39,60,000/- Rs.1500/-	20.08.2019 2019_DJB_178576_1	17.09.2019 upto 3.00 PM

Visit at <https://govtprocurement.delhi.gov.in>.

Executive Engineer (NW)II



GMR Infrastructure Limited

Regd. Office: Narain Centre, 7th Floor, Opp. Dena Bank, Plot No.C-31,G Block,
Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051, P. +91 22 40028000, F. +91 22 40028004

E: GIL.Cosey@gmrgroup.in W: www.gmrgroup.in

CIN: LA5203MH1996PLC28138

NOTICE

Notice is hereby given that the 23rd Annual General Meeting ('AGM') of the members of GMR Infrastructure Limited ('Company') will be held on Monday, September 16, 2019 at 3.00 p.m. IST at K. R. Foundation, Shella Gopal Raheja Auditorium, Balgandharva Rangmandir, Junction 24th & 32nd Road, Bandra (West), Mumbai-400050 to transact the business detailed in the Notice of AGM.

The Company has completed the dispatch of the Annual Report for the financial year 2018-19 including the Notice of AGM together with the Explanatory Statement, pursuant to Section 102 of the Companies Act, 2013. The electronic copies of the Annual Report including the Notice of the AGM for the financial year 2018-19 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s) on August 20, 2019 and the physical copies of the said Annual Report have been sent to all other members at their registered address in permitted mode by August 23, 2019.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Secretarial Standards (SS-2) on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR), members are provided with facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of AGM (remote e-voting) provided by Karvy Fintech Private Limited ('Karvy') as the Agency to provide e-voting facility and the businesses may be transacted through such voting.

The remote e-voting period commences from 9.00 a.m. IST on September 13, 2019 and ends at 5.00 p.m. IST on September 15, 2019 (both days inclusive). Members of the Company holding shares either in physical form or demat form, as on the cut-off date i.e., September 9, 2019, may cast their vote through remote e-voting. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The remote e-voting module shall be disabled for voting beyond 5.00 p.m. IST on September 15, 2019. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on September 9, 2019.

The facility for voting through electronic voting system will be available at the Meeting ('Insta Poll') and the members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM, but shall not be entitled to cast their vote again. Any person, who is a member of the Company as on the cut-off date, is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or Insta Poll. A person who has acquired shares and becomes member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds shares as on cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@karvy.com.

The copy of Annual Report is also available on the website of the Company at www.gmrgroup.in and the notice of AGM along with Explanatory statement is also available on the website of Karvy at evoting.karvy.com.

Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI LODR, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Monday, September 9, 2019 to Monday, September 16, 2019 (both days inclusive) during which no transfer of shares will be registered. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM. For detailed instructions pertaining to remote e-voting, members may please refer to the Notice of the AGM. In case of queries or grievances pertaining to e-voting, members are requested to contact Mr. S.V. Raju, DGM, Karvy Fintech Private Limited at Phone: +91 40 67161500; Email: einward.ris@karvy.com.

A member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a proxy to attend and vote on a poll instead of himself / herself and the proxy need not be a member of the company. Proxies, in order to be effective, must be received by the Company at its registered office not later than 48 hours before the time fixed for commencement of the meeting.

To support the green initiative, members who have not registered their e-mail address so far, are requested to register their e-mail address, in respect of electronic holdings with the depository through their concerned Depository Participant. Members who hold shares in physical form are requested to register their e-mail address by filling the form available at the website of the Company (www.gmrgroup.in) and send to Karvy Fintech Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032.

For GMR Infrastructure Limited

Sd/-
T. Venkat Ramana
Company Secretary & Compliance Officer

Place: New Delhi
Date: 23.08.2019

GMR GROUP - GIL / 146 / PREM ASSOCIATES

ND-X



जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

पंजीकृत कार्यालय: अजय सिंह, 114, सेंट्रल, 1वां बिल्डिंग, प्लॉट नं. 2-11, नवी दिल्ली
2013015, नवी दिल्ली-110028, फोन: +91-11-23922200, फॅक्स: +91-11-23922201
E-Gil.Govt@gmrgroup.in W- www.gmrgroup.in CIN: 145203MH1996PLC26193B

सूचना

क्रांती सूचना देण्यात येते की जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांनी 23वी वार्षिक सध्यासाठी सध्या (एजीएम) होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2019 रोजी साधारण 3:00 वाजता के. आर. फाउन्डेशन, मिना रोपाळ रोडवा ओरिएण्टीयम, बालासागर रोड, कोकन 28 आणि 32 रोड, वाई (पश्चिम), मुंबई - 400040 येथे एजीएमच्या सूचनांमध्ये निलंबित विलेखा कायदासाठी जाहीरित करण्यात येईल.

कंपनीच्या 2013 च्या कालम 902 अनुसार स्वयंकार्यात्मक विवरणासह एजीएमच्या सूचनांच्या समाविष्ट असणाऱ्या विविध नव् 2014-15 चा वार्षिक अहवाल विविध करण्याचे काम कंपनीने पूर्ण केले आहे. ज्या समसदाचे ई-मेल जाव्यदीन कंपनी/शिफॉनिटरी पाँटेसिपंट्स) साध्याकडे पोडविलेले जाणेत त्याचसावध एजीएमच्या सूचनांसह विविध नव् 2014-15 च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती 20 ऑगस्ट 2019 रोजी पाठवून देण्यात आल्या आहेत आणि इतर सर्व समसदांकडे कथित वार्षिक अहवालाच्या छापोज प्रती त्यांच्या नोंदविलेल्या पत्त्यावर सुयोग्य पाड्यांने 23 ऑगस्ट 2019 रोजी पाठवून देण्यात आल्या आहेत.

कंपनीच्या (मेनेजमेंट ऑडिअरिनिस्ट्रेशन) अडिनिस्ट्रेटिव्ह 2014 च्या काल 20 इंग्रिस वाचण्यात येणारे कंपनी कायदा 2013 चे कालम 902, इनिस्ट्रुट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ सुविधामे सादर केलेल्या सध्यासाध्या समासाबतले सेक्रेटरीयल रॉटुंडिस (एएस-2) आणि सिवरीटरीज ऑफ टाक्वेचने वॉर्ड ऑफ इंडिया (इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमेट ऑडिअरिनिस्ट्रेशन इन्व्हायसमेंट्स) सेगुलरेसन, 2014 (सेबी एलशेडीआर) चे सेगुलरेसन 38 यांनी पूर्णतया एजीएमच्या ठिकाणाव्यतिरीत इतर कोणत्याही ठिकाणाव्यतिरीत (रिसेट ई-वॉटिंग) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून ई-वॉटिंग सुविधा पुरविणारे एक संस्था म्हणून वार्षिक सिवरीटरीज लिमिटेड ("कार्यी") यांनी पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक वॉटिंग सिस्टीमाचा वापर करून एजीएमच्या सूचनांमध्ये तमू केलेल्या सर्व उपासांवर मतदान करण्याची सुविधा समासाध्या पुरविल्यात आदी आहे आणि अशा प्रकारच्या मतदानाद्वारे कायदाबाध पाठ पाडता येऊ शकते.

रिसेट ई-वॉटिंग कायदावधी 13 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 9:00 वाजता मुक होईल आणि 14 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी 4:00 वाजता समासा होईल (दोन्ही दिवस समासा). कट-ऑफ दिनांक 9 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी 4:00 वाजता इलेक्ट्रॉनिक वॉटिंग सिस्टीमा वॉटर्स अडताले असले कंपनीने सदस्य इलेक्ट्रॉनिक वॉटिंग सुविधेचे रिसेट ई-वॉटिंग सिस्टीमा सुविधाद्वारे मतदान करू शकतात, एकाच एकाच वार्षिक सदस्याने मत दिले की ते त्याला नंतर बदलता येणार नाही. रिसेट ई-वॉटिंग सिस्टीमा 14 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी 4:00 वाजल्यानंतर मतदानसाठी निबध्द केले जाईल. सदस्यांचे मतदानाचे हक्क त्यांनी दिनांक 9 सप्टेंबर 2019 रोजी कंपनीच्या सध्या केलेल्या साध्याइतिहासमध्ये धारण केलेल्या समासाच्या प्रमाणात असतील.

सध्याच्या शिफॉनिटरी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची ("इन्व्हायसमेंट") सुविधा उपलब्ध असले आणि ज्या समासादानी त्या आधीच रिसेट ई-वॉटिंगद्वारे मतदान केलेले नसेल असे समासाद एजीएमच्या वेळस आपला अधिकार बचावू शकतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिसेट ई-वॉटिंगद्वारे त्यांचे मत दिले असले त्यांना एजीएमच्या समासात येता येईल पण त्यांचा मुला मतदान करता येणार नाही. कट-ऑफ दिनांकाला कंपनीची समासाद अडताले कोणत्याही व्यक्ती रिसेट ई-वॉटिंग अथवा इन्व्हायसमेंट साध्या आपण करून एजीएमच्या सूचनांमध्ये तमू केलेल्या सर्व उपासांवर मतदान करण्याचे पाठ असले. ज्या व्यक्तीने एजीएम सूचनांच्या पाठ्याणींवर वॉटर्स समासात केले असतील आणि नवी कट-ऑफ दिनांकास शेंकास धारण केल्या असल्याने सदस्य असले ती evoting@karvy.com वर विविध पाठवून ऑफ-इन आसठी आणि पासवर्ड विल्लु शकते.

वार्षिक अहवालाची प्रती www.gmrgroup.in वर वार्षिक वेबसाईटवरील उपलब्ध आहे तसेच एजीएमची सूचना आणि स्वयंकार्यात्मक विवरण कार्याच्या evoting.karvy.com वर वेबसाईटवरील उपलब्ध आहे.

कंपनीने अधिनियम, 2013 कालम 14 आणि सेबी एलशेडीआर नियमन 82 अन्वये पुढे सूचना देण्यात येते आहे की कंपनीची सदस्या नोंदवधी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके समासा दि. 9 सप्टेंबर 2019 ते समासा दि. 14 सप्टेंबर 2019 (दोन्ही दिवस समासा) बंद राहतील व एखाद्याच कोणत्याही शेअर हस्तांतरणाची नोंद होणार नाही. ज्या व्यक्तींचे तल सदस्या नोंदवधीमध्ये किंवा शिफॉनिटरीज वॉटिंगच्या साध्या मालक नोंदवधीमध्ये कट-ऑफ दिनांकाला असले तिलाच रिसेट ई-वॉटिंगद्वारे तसेच एजीएममध्ये मतदान करण्याचा हक्क असले. रिसेट ई-वॉटिंगची संघभित सविस्तर सूचनासाठी कृपया एजीएम सूचना पहा. ई-वॉटिंग सिस्टीम कधी प्रस किंवा तक्रारी असतील तर सदस्यांनी की एस. टी. राज, जीएमआर वार्षिक सिवरीटरीज प्रायव्हेट लिमिटेड सायंकाळी +91-11-23922200 वर दूरवधी कामकाबावर किंवा oinward.is@karvy.com वर ई-मेल वर संपर्क साधता.

एजीएममध्ये उपनिघत सहभागाचा आणि मतदान करण्याचा हक्क असलेल्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या प्रतिनिधीची निवृत्ती करण्याचा हक्क आहे आणि प्रतिनिधी कंपनीचा/वी सदस्य असणे आवश्यक नाही. प्रतिनिधी धारणाकराकडे तक्रारासाठी कंपनीच्या नोंदवधीकृत कार्यालयात तमू मुक होण्यासाठी निवृत्त वेळोवेळी 8.0 तास आधी, पण त्यानंतर नवे प्राप्त होणे आवश्यक आहे.

इतरित उपलब्धता पाठकर देण्यासाठी, ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल परते नोंदविलेले नाहीत त्यांना त्यांचे ई-मेल परते, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक धारण साध्याने त्यांच्या शिफॉनिटरी पाँटेसिपंट्स नोंदवधीच्या किंती आहे. ज्या सदस्यांनी वार्षिक वार्षिक वेळस धारण केलेले आहेत त्यांनी कंपनीच्या (www.gmrgroup.in) वर वेबसाईटवर उपलब्ध असलेले फॉर्म पळून त्यांचे ई-मेल परते नोंदविलेले आणि ते कार्यी सिवरीटरीज प्रायव्हेट लिमिटेड (आरटीएम) कार्या निरीक्षण टॉवर बी, प्लॉट 31-32, मुंबईवाली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानासामुद्रा, हेवराबाद - 400032 साध्याकडे पाठवावेत अशी त्यांचा किंती आहे.

जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करिता सही /

रचक : नवी दिल्ली
दिनांक : 23.08.2019

टी. बेंकट रमणा
कंपनी सेक्रेटरी आणि कामध्यास ऑफिसर
GMR GROUP - GIL / 146 / PREM ASSOCIATES - MAR